

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेअंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांच्या
शेतावर ग्रामपंचायतीमार्फत फळबाग
लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्र. मगारो २०११/प्र.क्र. ५८ /रोहयो-१०-अ,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक : २९ जून, २०११.

प्रस्तावना :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी कायद्याच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा २००५ नुसार राज्यात सुरू आहे. या कायद्याच्या परिशिष्ट - १ च्या कलम १(४) नुसार काही विशिष्ट प्रवर्गातील वैयक्तीक लाभार्थ्यांच्या जमिनीवर सिंचन सुविधा पुरविणे, भुसुधारणेची कामे हाती घेणे, फळबाग लागवड व वृक्ष लागवड इत्यादी वैयक्तीक लाभाची कामे घेण्याची तरतूद आहे. फळबाग लागवड कार्यक्रमांमुळे वैयक्तीक लाभार्थ्यांचे उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याने अधिनियमानुसार निश्चित केलेल्या वैयक्तीक लाभार्थ्यांच्या जमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट - १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार फळबाग लागवड कार्यक्रम खालील प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर हाती घेण्यास मान्यता आहे.

- अ) अनुसुचित जाती
- ब) अनुसुचित जमाती
- क) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- ड) भु-सुधार योजनेचे लाभार्थी
- इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- फ) कृषि कर्ज माफी योजना २००८ नुसार लहान शेतकरी [१ हेक्टर पेक्षा जास्त पण २ हेक्टर (५ एकर) पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कुळ)] व सिमांत शेतकरी [१ हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कुळ)]

मार्गदर्शक सूचना

१. लाभधारक निवड व अर्हता पध्दती :-

- १.१ मगारोहयोसाठी जॉबकार्ड धारक वरील ' अ ' ते ' फ ' प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तीक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
- १.२ इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उतान्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी. लाभार्थ्यांने ७/१२ व ८-अ चे उतारे अर्जासोबत जोडावे.

- १.३ इच्छुक लाभार्थ्यांने विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र - अ प्रमाणे) ग्रामपंचायतीकडे दाखल करावा.
- १.४ मग्नारोहयोच्या कार्यपध्दतीप्रमाणे ग्रामपंचायत व ग्रामसभा यांची मान्यता आवश्यक आहे.
- १.५ प्रत्येक वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे रु.२.०० लाख पर्यंतची मर्यादा असेल. तथापि कोणत्या प्रकारच्या फळझाडांची लागवड करणार व त्यासाठी दर हेक्टरी किती रक्कम अनुज्ञेय आहे. या आधारावर अपवादात्मक परिस्थितीत रु. २.२५ लाख या मर्यादेत असावी. पिकनिहाय खर्चाचे मापदंड सोबतच्या परिशिष्ट १ ते २५ मध्ये दिले आहेत.
- १.६ प्रत्येक लाभार्थ्यांच्या जमिनीवरील फळझाड लागवड हा स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येईल. अशा प्रत्येक प्रकल्पासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता स्वतंत्रपणे देण्यात येईल. तसेच या प्रत्येक प्रकल्पाला MIS वर नोंद घेण्यासाठी स्वतंत्र संगणक क्रमांक असेल.
- १.७ पंचायत समितीचे कृषि अधिकारी किंवा तत्सम अधिकारी तांत्रिक मान्यता देतील. तसेच तालुका स्तरावरील कृषी विभागाचे अन्य अधिकारीही तांत्रिक मान्यता देऊ शकतात.
- १.८ सदर योजना ग्रामपंचायतीमार्फतच राबविण्यात येणार असल्याने प्रशासकीय मान्यता गट विकास अधिकारी यांनी द्यावी.

२. लाभार्थ्यांची जबाबदारी

- २.१ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट - १ कलम १ (४) च्या अधिन राहून फळबाग लागवड करणारे लाभार्थी जॉबकार्ड धारक असल्याने त्यांनी स्वतःच्या क्षेत्रात केलेल्या फळबाग लागवडीचे संवर्धन व जोपासना करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहिल.
- २.२ पिकनिहाय मापदंडानुसार दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे कामे करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहिल.

३. सल्लागार समिती व प्रकल्पावर निरीक्षण

- ३.१ तालुका पातळीवर तालुका कृषि अधिकारी व गट विकास अधिकारी हे सदस्य असलेली एक सल्लागार समिती गठीत करण्यात यावी. पंचायत समितीचे कृषि अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतील. फळझाड लागवड प्रकरण प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेपूर्वी या समितीमार्फत तपासले जाईल. कोणत्या प्रकारच्या फळझाडांची लागवड करावयाची याबाबत खालील निकषांच्या आधारे समिती शिफारस करेल.
 - अ) फळझाड निवडीबाबत लाभार्थ्यांची इच्छा व तयारी,
 - ब) जमिनीची प्रत जर लिंबूवर्ग फळझाडे लावावयाची असतील तर मातीचे परिक्षण करणे आवश्यक आहे.
 - क) लागवड करावयाच्या रोपांची उपलब्धता.
- ३.२ प्रकल्पावर निरीक्षण ठेवणे आवश्यक आहे. गट विकास अधिकाऱ्यांनी कृषि अधिकाऱ्यास या कामी मदत करण्यासाठी पॅनल तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच तालुका कृषि अधिकाऱ्याने ग्राम पातळीवरील कृषि सहायकांना प्रकल्पाला सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन करण्याच्या सूचना द्याव्यात.
- ३.३ राज्य रोहयोच्या फळबाग लागवड कार्यक्रमाच्या कार्यपध्दतीनुसार व ठरलेल्या दराप्रमाणेच या योजनेसाठी कलमे/रोपे कृषि विभागाने पुरवावीत. जेणेकरून साहित्याचा दर्जा कायम राहिल. कृषि विभागाने या रकमेची व्हाऊचर सादर केल्यानंतर गट विकास अधिकारी रक्कम थेट कृषि विभागास प्रदान करवी व सदर रक्कम प्रकल्पाच्या खर्चात समाविष्ट करावी.

४. मग्नारोहयोच्या (MGNREGA) सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे.

- १) लाभार्थी स्वतः जॉब कार्ड धारक असावा,
- २) लाभार्थी वरील परि.१ मधील 'अ' ते 'फ' या प्रवर्गातील असावा.
- ३) जॉब कार्ड धारकाच्या खात्यावर (Record) कामाची नोंद करावी.
- ४) दर १५ दिवसांनी मस्टर प्रमाणे मजुरी प्रदान करावी.
- ५) संपूर्ण फळबाग लागवड कार्यक्रमासाठी पूर्व हंगामी मशागत कामे, खड्डे खोदणे, झाडांची लागवड करणे, पाणी देणे, किटकनाशके / औषधे फवारणी व झाडांचे संरक्षण करणे ही कामे लाभधारकाने स्वतः व जॉबकार्ड धारक मजुराकडून करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहिल.
- ६) इतर जॉबकार्ड धारकही काम करू शकतात व त्यांना नरेगाची मजुरी मिळू शकते.
- ७) मजुरीची रक्कम फक्त पोस्ट / बँकेमार्फतच दिली जाईल.
- ८) ग्रामपंचायतीची शिफारस व मान्यता असणे आवश्यक आहे.
- ९) आवश्यक प्रमाणपत्रे जसे जातीचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला इ. तहसिलदारांकडून प्राप्त करून घेणे व प्रकरणाला जोडणे आवश्यक आहे.
- १०) ग्राम रोजगार नोंदवहीत व ग्राम मालमत्ता नोंदवहीत सर्व प्रकारच्या नोंदी घेणे आवश्यक आहे.
- ११) MIS वरील सर्व प्रकारच्या नोंदी घेणे,
- १२) प्रकल्पस्थळावर फलक लावणे. (प्रपत्र - ग प्रमाणे)

५. राज्य रोहयो व मग्नारोहयो मधील फरक.

राज्य रोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील फरक पुढीलप्रमाणे आहे.

राज्य रोहयो	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
१) राज्य रोहयो कायद्याच्या कलम 7 (2) (X) प्रमाणे	१) केंद्रीय कायद्याच्या परिशिष्ट - १ मधील कलम 1(IV) प्रमाणे
२) योजना अ) जवाहर विहिरी ब) शेततळे क) रोहयो फळबाग लागवड ड) खाजगी पडीक जमिनीवर वृक्ष लागवड इ) रोहयो तुती लागवड	२) योजना अ) मग्नारोहयो विहिरी ब) शेततळे (यंत्रसामुग्रीचा वापर न करता) क) मग्नारोहयो फळबाग लागवड ड) भु-सुधारणा
३) अनुदान पध्दतीची प्रतिपूर्ती योजना	३) प्रत्यक्ष कामावर येणारा खर्च शासनाकडून करण्यात येतो.
४) जॉबकार्डची आवश्यकता नाही.	४) जॉबकार्ड आवश्यक आहे.
५) विविध स्तरावर मान्यता	५) ग्रामसभेद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते व गटविकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतात.
६) विविध यंत्रणांकडून अंमलबजावणी	६) सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी
७) प्रतिपूर्ती योजना असल्याने यंत्रसामुग्री वापरण्यास मुभा आहे.	७) मग्नारोहयो अंतर्गत यंत्रसामुग्री वापरण्यास मुभा नाही.

८) १५ दिवसात अनुदान देणे बंधनकारक नाही.	८) १५ दिवसात मजुरी प्रदान करणे बंधनकारक आहे.
९) राज्य शासनाच्या निकषांप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.	९) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यातील तरतुदीनुसार वरील 'अ' ते 'फ' प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
१०) राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक	१०) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक

६. मजुरी प्रदान व साधन सामुग्रीच्या खर्चाचे प्रदान करण्याचे प्रकार व कार्यपध्दती.

- ६.१ हजेरीपत्रकाच्या आधारावर गट विकास अधिका-यांमार्फत मजुरी प्रदान करण्यात येईल. सदर मजुरी दर १५ दिवसांनी बँक व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अदा करण्यात येईल.
- ६.२ साधनसामुग्रीवरील खर्चाची प्रदाने दोन प्रकारे करता येतील.
- अ) फळझाडे लागवडीसाठी लागणारी कलमे/रोपे यांचा खर्च बील / व्हाऊचर कृषि विभागाने सादर केल्यानंतर गट विकास अधिकारी त्यांना प्रदान करतील.
- ब) निविष्ठा (खते, औषधे व इतर साहित्य) या वरील खर्चाची रक्कम थेट लाभार्थ्यांस प्रमाणपत्र /व्हाऊचर सादर केल्यानंतर देण्यात येईल.

७. अन्य विभागांशी सांगड

या योजनेच्या लाभार्थ्यांना अन्य विभागांच्या योजनांशी सांगड घालून त्या योजनांचा लाभ घेता येईल. फळबाग लागवड केल्यानंतर अन्य योजना जसे ठिबक सिंचन किंवा विहिरी यांचा लाभ घेता येईल (मग्नारोहयोच्या विहिरींचाही लाभ घेता येईल)

८. कार्यक्रम वेळापत्रक

या याजनेसाठी विशेष कार्यक्रम वेळापत्रक ज्याप्रमाणे फलोत्पादन विभागाकडून ठेवले जाते तसे वेळापत्रक ग्रामपंचातीने ठेवावे (प्रपत्र - ब)

९. निरीक्षण नोंदवही

- अ) केलेल्या फळबाग लागवडीचे निरीक्षण करण्यासाठी विशेष नोंदवही ग्रामपंचातीने ठेवावी व तांत्रिक अधिका-याने त्यामध्ये वेळोवेळी निरीक्षणच्या नोंदी कराव्यात. (प्रपत्र - क)
- ब) गाव पातळीवर सर्व माहितीची नोंद करणे तसेच नरेगाच्या मालमत्ता रजिस्टर मध्ये ग्रामपंचातीने नोंद घेणे. (प्रपत्र - ड)

१०. कृषि विभागाकडून संपूर्ण तांत्रिक व अन्य सर्व प्रकारचे मार्गदर्शन.

सदर योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणार असल्याने ही योजना यशस्वी करण्यासाठी अधिका-य कृषि अधिकारी यांचेकडून ग्रामपंचायतीस योजना राबविण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य मिळणे आवश्यक आहे. तालुका कृषि अधिकारी यांनी गट विकास अधिका-यांसह तालुका फलोत्पादन समितीच्या बैठकांना उपस्थित राहून व त्यात सहभागी होऊन मार्गदर्शन करावे. विशेषतः खालीलप्रमाणे सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन तालुका कृषि अधिका-याने करावे.

- १०.१ शेतजमिनीच्या प्रतवारीनुसार सुयोग्य फळझाडांची निवड करणे,
- १०.२ आवश्यक तेथे मातीचे परिक्षण करण्याबाबत सल्ला देणे,

- १०.३ राज्य रोहयो प्रमाणेच लागवडीचे साहित्य (कलमे/रोपे इ.) चांगल्या दर्जाची पुरविणे,
 १०.४ लागवडीनंतर ३ वर्षे पर्यंत सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन करणे.
 १०.५ राज्य रोहयोमध्ये फलोत्पादन लागवडीसाठी जी पध्दती अवलंबण्यात येते त्याप्रमाणे सर्व पध्दत वापरणे.

११. फलोत्पादन लागवडीची आकडेवारी

राज्य रोहयो व मग्नारोहयो या दोन्ही योजनांतर्गत फलोत्पादन लागवडीची स्वतंत्र आकडेवारी तालुका कृषि अधिकारी यांनी ठेवावी. जेणेकरून तालुक्यात फलोत्पादन लागवडीबाबत साध्य केलेल्या उद्दीष्टांची माहिती मिळेल.

सदर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गट विकास अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्यात परस्पर समन्वय व सहकार्य असावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र.२०११०६२९१५५७०६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वि. गिरीराज
 (व्ही.गिरीराज)
 प्रधान सचिव

प्रति,

- १) मा. राज्यपालांचे सचिव,
- २) मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,मंत्रालय,मुंबई-४०००३२
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ४) मा.मंत्री/राज्यमंत्री (रोहयो) यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई-४०००३२
- ५) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे स्वीय सहायक,
- ६) प्रधान सचिव (रोहयो), नियोजन विभाग,मंत्रालय,मुंबई-४०००३२
- ७) प्रधान सचिव, (कृषी) कृषी व पदुम विभाग, मंत्रालय,मुंबई-४०००३२
- ८) सर्व विभागीय आयुक्त,
- ९) आयुक्त, कृषी, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १०) सर्व जिल्हाधिकारी, (मुंबई व मुंबई उपनगर वगळून)
- ११) संचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १२) मुख्य अभियंता व सह सचिव (रोहयो)
- १३) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- १४) सर्व विशेष कार्यकारी अधिकारी व उप विकास आयुक्त (रोहयो)
- १५) सर्व उप जिल्हाधिकारी (रोहयो)
- १६) मुख्य अभियंता,लघुपाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर), पुणे.
- १७) सर्व विभागीय कृषी सहसंचालक,
- १८) समिती अधिकारी,कार्यासन ड-७, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन,
- १९) सर्व उपसचिव/ अवर सचिव/कक्ष अधिकारी,(मग्नारोहयो) नियोजन विभाग,मंत्रालय,
- २०) कक्ष अधिकारी, रोहयो-१, सारसंग्रह
- २१) निवड नस्ती,कार्यासन रोहयो-१० अ,नियोजन विभाग,मंत्रालय,मुंबई-३२.

प्रपत्र - अ

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या जमिनीवर फळबाग कार्यक्रम घेण्याबाबत व कामाच्या मागणीसाठी अर्ज.

प्रति,

सचिव, ग्रामपंचायत
तथा ग्राम सेवक
ग्रामपंचायत.....
तालुका जिल्हा.....

प्रति,

गट विकास धिकारी
पंचायत समिती.....
जिल्हा.....

दिनांक

अर्ज क्रमांक

विषय :- कामाच्या मागणीसाठी तसेच माझ्या मालकीच्या जमिनीवर मग्नारोहयोचा फळबाग कार्यक्रम घेण्याबाबत अर्ज

महोदय,

मग्नारोह अधिनियम २००५ च्या कलम ३ (१) व परिशिष्ट - दोन च्या परिच्छेद - ९ नुसार कामाच्या मागणीसाठी मी अर्ज करीत आहे. माझ्या कामाच्या मागणीबाबत व कालावधीबाबत तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	मागणी करणा-याचे संपूर्ण नाव	पत्ता	जॉब कार्ड क्रमांक	कामाच्या मागणीचा कालावधी		आवश्यक साहित्य
				पासून	पर्यंत	
१	२	३	४	५	६	७

या कामावर मी किमान १४ दिवस काम करू इच्छितो.

अर्जदाराची सही / डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा

तसेच मी, अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती / इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी / भूसधार योजनेचे लाभार्थी / अल्प भूधारक आणि सिमांत शेतकरी या प्रवर्गातील लाभार्थी असून, माझ्या जमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रम घेऊ इच्छितो. माझ्या मालकीच्या जमिनीची सर्व संबंधीत कागदपत्रे मी सोबत जोडली आहेत. याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

- १) धारण केलेली एकूण जमिन (सर्व नं. गट नं.) क्षेत्र ----- हेक्टर
- २) ज्या जमिनीवर फळबाग लागवड कार्यक्रम घ्यावयाचा आहे. त्याचे क्षेत्र ----- हेक्टर
- ३) लागवड करण्याचे ठरविलेल्या फळपिकाचा तपशील झाडांच्या संख्येसह
- ४) फळपिकांच्या सिंचनासाठी उपलब्ध स्रोत

माझ्या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लागवड केलेल्या फळपिकाचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी माझी राहिल.

अर्जदाराची सही / डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा

प्रपत्र - ब

फळबाग लागवड कार्यक्रमाचे वेळापत्रक

अ.क्र.	बाबवार कामे	काम पूर्ण करण्याचा महिना	शेरा
१	पालक तांत्रिक अधिका-यामार्फत स्थळ पहाणी		
२	जिल्हा वार्षिक नियोजन आराखडयामध्ये कामाचा अंतर्भाव करणे		
३	पालक तांत्रिक अधिका-याने सर्वेक्षण करून खर्चाचे अंदाजपत्रक व आराखडा ग्रामपंचायतीला सादर करणे.		
४	वार्षिक कृती आराखडयाप्रमाणे गट विकास अधिका-याने कामास मंजूरी देणे.		
५	फळबाग लागवडीसाठी लागणा-या कलमे / रोपे यांचे मागणीपत्र जिल्हा कृषि अधिकारी यांचे कडे नोंदविणे		
६	काम सुरु करण्याबाबतचे आदेश व हजेरीपत्रक निर्गमीत करणे.		
७	माती परिक्षणासाठी नमूने घेणे.		
८	खडे खोदणे व तदनुषंगिक कामे (सेंद्रिय खताची उपलब्धता करणे इ.)		पहिला टप्पा पूर्ण
९	निविष्ठा (खते / शेणखत / सेंद्रिय खत / रासायनिक खते) व औषधे (फॉलिडॉल डस्ट)		
१०	माती खताच्या व फॉलिडॉल डस्टच्या मिश्रणाने खडे भरणे.		
११	कलमे रोपे रोपवाटीका ते शेतापर्यंत वाहतूक		
१२	रोपे / कलमे यांची लागवड करणे		दुसरा टप्पा पूर्ण
१३	आंतरमशागतीची कामे १ तण काढणे व कोळपणी करणे २ पाणी देणे ३ गरजेप्रमाणे रासायनिक खते व औषधांचा वापर करणे.		तिसरा टप्पा पूर्ण

प्रपत्र - क

फळबाग लागवडीचे संनियंत्रण नोंदवही

लाभार्थ्याचे नाव _____ सव्हे नं. _____ ग्राम पंचायत _____ गट _____ फळपिकाचे नाव _____

अ. क्र.	बाबी	महिना												तांत्रिक अधिका-ऱ्याची सही.			
		३ एप्रिल	४ मे	५ जून	६ जूलै	७ ऑगस्ट	८ सप्टेंबर	९ ऑक्टोबर	१० नोव्हेंबर	११ डिसेंबर	१२ जानेवारी	१३ फेब्रुवारी	१४ मार्च				
१	कामाची आखणे करणे.																
२	मातीचे नमुने तपासणीसाठी घेणे.																
३	खडे खोदणे व तत्सम मातीकाम																
४	कुंपण घालणे																
५	माती व खताच्या मिश्रणाने खडे भरणे.																
६	रोपे / कलमे यांची लागवड करणे.																
७	रासायनीक खते देणे.																
८	सैद्ध्य खते देणे.																

प्रपत्र - ड

वैयक्तिक लाभार्थीच्या जमिनीवर मग्रागेहयो अंतर्गत केलेल्या कामाची मालमत्ता नोंदवही

गाव ग्रामपंचायत गट / तालुका जिल्हा

अ.क्र.	लाभार्थीचे संपूर्ण नाव	लाभार्थी प्रवर्ग अ.जा / अ.ज/दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी / इ. आ. योजनेचे लाभार्थी / भुसुधार योजनेचे लाभार्थी / अल्प व अत्यल्प भूधारक	धारण केलेले एकूण क्षेत्र व सर्व्हे नं.	ज्या जमिनीवर लागवड केली त्या जमिनीचे क्षेत्र व सर्व्हे नं.	फळपिकाचे नाव व वाण	लागवड केलेल्या फळझाडांची संख्या	खर्च
१	२	३	४	५	६	७	८

परिशिष्ट - १

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणणे

अ.क्र.	बाब	हेक्टर झाडे	अंतर (मि)	वर्ष पहिले						वर्ष दुसरे						वर्ष तिसरे						एकूण		
				मजुरी		एकूण		अधिक दिन		मजुरी		एकूण		अधिक दिन		मजुरी		एकूण		अधिक दिन		मजुरी	एकूण	अधिक दिन
				मजुरी	साधुमी	मजुरी	एकूण	मजुरी	एकूण	मजुरी	एकूण	मजुरी	एकूण	मजुरी	एकूण	मजुरी	एकूण	मजुरी	एकूण	मजुरी	एकूण			
१	आंबा कलमे	१००	१० X १०	३२८७८	१२५६	४११३४	३१४	१२२८८	३१६२	२१४५०	१४४	१७७८०	३५१८	२१२८८	१४०	७५१४६	१५१३६	११८८२	१४०	७५१४६	१५१३६	११८८२	५१८	
२	आंबा रोपे (इन सौट्ट पध्दतीने)	१००	१० X १०	३७९७३	४९०६	४२८७९	२१९	१२७९६	३४४२	२२२३८	१४४	१७७८०	३५१८	२१२८८	१४०	७५१४६	१५१३६	११८८२	१४०	७५१४६	१५१३६	११८८२	५१८	
३	काजू कलमे	२००	७ X ७	२०८८३	१०६९८	३१७८२	२२९	९९०६	५०५५	१४९६१	७८	८३८२	५९०३	१४२८५	६६	४७३७९	२१६५६	६९०२७	६६	४७३७९	२१६५६	६९०२७	३७३	
४	चिकू कलमे	१००	१० X १०	३९२४३	११२०	४८३६३	३०९	१७६५३	३९९०	२०८४३	१३९	१७९४५	३४९०	२०५५५	१३५	७४७२९	२१६५६	६९०२७	१३५	७४७२९	२१६५६	६९०२७	३७३	
५	पेरू कलमे	२७७	६ X ६	२९८४५	१३५४०	४३३८५	२३५	११४३०	६२३७	१७६६७	९०	१०९२२	७४४३	१८०६५	८६	५२१९७	२६९३०	८९७६१	८६	५२१९७	२६९३०	८९७६१	५८३	
६	डाळिव कलमे	४००	५ X ५	३५३०६	११८४०	४७९४६	२७८	१३५८९	२४३०	१६०१९	१०७	१३०८१	११३०	१४२२१	१०३	६१९७६	१५४००	७७३७६	१०३	६१९७६	१५४००	७७३७६	४८८	
७	संत्रा / मोसंबी / कागदी लिंबू कलमे	२७७	६ X ६	३२८९३	१३६७४	४६५६७	२५९	१५११३	६७८८	२१८५९	१९९	१४६०५	७८०७	२२४२१	११५	६३६११	२८२१९	१०८३०	११५	६३६११	२८२१९	१०८३०	४८८	
८	नारळ रोपे बाणावली	१५०	८ X ८	३४४१७	१०४३४	४८८५१	२७१	११६८४	४४४८	१६६०२	९२	१११७६	५१०२	१६१७८	११५	५७२७७	११९५४	७७२३१	११५	५७२७७	११९५४	७७२३१	४५१	
९	नारळ रोपे टी डी	१५०	८ X ८	३४४१७	१०४३४	४८८५१	२७१	११६८४	४४४८	१६६०२	९२	१११७६	५१०२	१६१७८	११५	५७२७७	११९५४	७७२३१	११५	५७२७७	११९५४	७७२३१	४५१	
१०	बोर रोपे	२००	७ X ७	२५६५४	७५५२	३३२०६	२०२	६२२३	३९१४	१०३७७	४९	५७१५	३३५६	९०७१	४५	३७५९२	१४८२२	५२४१४	४५	३७५९२	१४८२२	५२४१४	२९६	
११	बोर रोपे	४००	५ X ५	३२८७७	१४०२	४१२७९	२५१	६७३१	४७७४	११००५	५३	५७१५	३३५६	९०७१	४५	४४३२३	१७०३२	६३३५५	४५	४४३२३	१७०३२	६३३५५	३९९	
१२	सिताफळ रोपे	४००	५ X ५	३१८७७	१०६६६	४१९४३	२५१	१०७९५	६२५२	१७०४७	८५	१०२८७	८०९८	१८३८५	१२	५२९५९	२४४९६	७७३७५	१२	५२९५९	२४४९६	७७३७५	४१७	
१३	सिताफळ कलमे	४००	५ X ५	३२८७७	१०६६६	४८३४३	२५१	१०७९५	७५३२	१८३२७	८५	१०२८७	८०९८	१८३८५	१२	५२९५९	२४४९६	७७३७५	१२	५२९५९	२४४९६	७७३७५	४१७	
१४	कागदी लिंबू रोपे	२७७	६ X ६	३२८९३	१११२	४२०८५	२५९	१५११३	५५५८	२०६७१	११९	१४६०५	७५०७	२२११२	११५	४३६११	२२२५७	८४८६८	११५	४३६११	२२२५७	८४८६८	४९३	
१५	आवळा रोपे	२००	७ X ७	२५४००	६९५२	३२३५२	२००	९३१८	४७७९	१३६७७	७४	८८९०	५७२१	१४६११	७०	४३६८८	१६५५२	६०६४०	७०	४३६८८	१६५५२	६०६४०	३४४	
१६	आवळा कलमे	२००	७ X ७	२५४००	१११५२	३६५५२	२००	९३१८	४७७९	१३६७७	७४	८८९०	५७२१	१४६११	७०	४३६८८	१६५५२	६०६४०	७०	४३६८८	१६५५२	६०६४०	३४४	
१७	चिच, कवठ, जीपूळ रोपे	१००	१० X १०	२८४४८	५८२१	३४२६९	२२४	७५५८	२३३७	१८९५	६१	८२५५	३०७८	११३३३	६५	४४२६१	११३३६	५५४९७	६५	४४२६१	११३३६	५५४९७	३५३	
१८	चिच कलमे (विकसीत जाती)	१००	१० X १०	२७८१३	७९२१	३५७३४	२१९	८७६३	३००७	१९७००	६९	८२५५	३०७८	११३३३	६५	४४२६१	११३३६	५५४९७	६५	४४२६१	११३३६	५५४९७	३५३	
१९	कोकम रोपे	२००	७ X ७	२५४००	५४५९	३०८५९	२००	९३१८	१६६२	१९०६०	७४	८८९०	५७२१	१४६११	७०	४३६८८	१६५५२	६०६४०	७०	४३६८८	१६५५२	६०६४०	३४४	
२०	कोकम कलमे	२००	७ X ७	२५४००	७०५१	३२४५९	२००	९३१८	१९०२	१९३००	७४	८८९०	५७२१	१४६११	७०	४३६८८	१६५५२	६०६४०	७०	४३६८८	१६५५२	६०६४०	३४४	
२१	फणस कलमे	१००	१० X १०	२७८१३	५०५९	३२८६४	२१९	६२२३	९०२	७१२५	४९	५७१५	६०३	६३१८	४५	३९७५९	५५५६	४६३०७	४५	३९७५९	५५५६	४६३०७	३९३	
२२	फणस रोपे	१००	१० X १०	२७८१३	३९५९	३१७६४	२१९	६२२३	६८२	६९०५	४९	५७१५	६०३	६३१८	४५	३९७५९	५५५६	४६३०७	४५	३९७५९	५५५६	४६३०७	३९३	
२३	अंजीर कलमे	४००	५ X ५	३२९३१	१८०६१	५०९१२	२५३	११०४९	१७४७	२०७९६	८७	१०४४१	११५७८	२१९१२	८२	५४५९४	३९३८६	९२१८०	८२	५४५९४	३९३८६	९२१८०	४२२	
२४	सुपारी २.७०।२.७० मी.	१३७०	२.७ X २.७	४२१२६	४५७०४	८८६३०	३३८	११९७६	१४२६०	२४९३६	९२	११९७६	१४२६०	२४९३६	८८	६५७८६	७७४६४	१४३२५०	८८	६५७८६	७७४६४	१४३२५०	५१८	

परिशिष्ट - २

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकाविहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके

फळपिकाचे नांव :- आंबा कलमे संख्या प्रति हेक्टर १०० (अंतर १० X १० मिटर)

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण			
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	५०८०	२००	५२८०	४०	०	०	०	०	०	०	०	०	५०८०	२००	५२८०	४०
२	खड्डे खोदणे, आकार १x१x१ मी एकूण खड्डे १००	५५८८	०	५५८८	४४	०	०	०	०	०	०	०	०	५५८८	०	५५८८	४४
३	'काटेरी झाडांचे कुण्ण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे																
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सिंगल सुपर फॉस्फट २०० कि.ग्रॅ. किटक नाशकाची भुक्तटी १० कि.ग्रॅम (मिथील पॅरॅथीऑन)	२५४०	२२००	४७४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२२००	४७४०	२०
२	कलमे लागवड करणे, किंमत ३५/- प्रति रोप, संख्या १००	२५४०	३५००	६०४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	३५००	६०४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	७००	१२०८	४	०	०	०	०	५०८	७००	१२०८	४
५	खते देणे	६३५	१०५६	१६९१	५	२५४०	२११२	४६५२	२०	२५४०	३१६८	५७०८	२०	५७१५	६३३६	१२०५१	४५
६	अंतरभागत	३१७५	६००	३७७५	२५	३१७५		३१७५	२५	३१७५	०	३१७५	२५	९५२५	६००	१०१२५	७५
७	पीक संरक्षण	१२७०	१००	१३७०	१०	१२७०	१००	१३७०	१०	१२७०	१००	१३७०	१०	३८१०	३००	४११०	३०
८	पाणी देणे	१०१६०	१००	१०२६०	८०	१०१६०	०	१०१६०	८०	१०१६०	०	१०१६०	८०	३०४८०	१००	३०५८०	२४०
९	इतर सॅकिर्ण	१२७०	५००	१७७०	१०	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	२५४०	१०००	३५४०	२०
	एकूण	३९८७८	९२५६	४९१३४	३१४	१८२८८	३१६२	२१४५०	१४४	१७७८०	३५१८	२१२९८	१४०	७५९४६	१५९३६	९१८८२	५९८

परिशिष्ट - ३

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळव्हाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके संख्या प्रति हेक्टर १०० (अंतर १०X१० मिटर)

फळपिकाचे नांव :- आंबा रोपे (इन सीडु पध्दतीने)

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	५०८०	२००	५२८०	४०	०	०	०	०	०	०	०	०	५०८०	२००	५२८०	४०
२	खडे खोदणे, आकार १ X १ X १ मी एकूण खडे १००	५५८८	०	५५८८	४४	०	०	०	०	०	०	०	०	५५८८	०	५५८८	४४
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे																
१	माती व खत मिश्रणाने खडे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुकटी १० कि.ग्रॅ. (मिथील पॅरथीऑन)	६३५	२२००	२८३५	५	०	०	०	०	०	०	०	०	६३५	२२००	२८३५	५
२	रोपे लागवड करणे, किंमत ९ प्रति रोप, संख्या १००	२५४०	०	२५४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	०	२५४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या १०० रु.५/- प्रति काही	०	०	०	०	५०८	१३०८	१३०८	४	५०८	१३०८	१३०८	४	५०८	१३०८	१३०८	४
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	६८८	६८८	४	५०८	६८८	६८८	४	५०८	६८८	६८८	४
५	खत देणे	६३५	१०५६	१६९१	५	२५४०	३१९२	४६५२	२०	२५४०	३१६८	५७०८	२०	५७१५	६३३६	१२०५१	४५
६	अंतर मशागत करणे	३१७५	०	३१७५	२५	३१७५	०	३१७५	२५	३१७५	०	३१७५	२५	९५२५	०	९५२५	७५
७	पिक संरक्षण	१२७०	१००	१३७०	१०	१२७०	१००	१३७०	१०	१२७०	१००	१३७०	१०	३८१०	३००	४११०	३०
८	प्राणी देणे	१०१६०	१००	१०२६०	८०	१०१६०	०	१०१६०	८०	१०१६०	०	१०१६०	८०	३०४८०	१००	३०५८०	२४०
९	इतर संकिर्ण	१२७०	२५०	१५२०	१०	६३५	२५०	८८५	५	६३५	१२५	७६०	५	२५४०	६२५	३१६५	२०
	एकूण	३७९७३	४९०६	४२८७९	२९९	१२७९६	३४४२	२२२३८	१४८	१७७८०	३३९३	२९९७३	१४८	७४५४९	११७४१	८६३९०	५८७

परिशिष्ट - ४

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडिल फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकविहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणे

फळपिकाचे नांव :- काजू कलमे संख्या प्रति हेक्टर २०० (अंतर ७ X ७ मिटर)

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	५०८०	२००	५२८०	४०	०	०	०	०	०	०	०	०	५०८०	२००	५२८०	४०
२	खडडे खोदणे, आकार १X१X१ मी एकूण खडडे - २००	३१७५	०	३१७५	२५	०	०	०	०	०	०	०	०	३१७५	०	३१७५	२५
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे	०				०				०				०	०	०	०
१	माती व खत मिश्रणाने खडडे भरणे, शोणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटक - नाशकाची भुकटी १० कि.ग्रॅम	११०५	२२००	४१०५	१५	०	०	०	०	०	०	०	०	११०५	२२००	४१०५	१५
२	कलमे लागवड करणे, किंमत २५ /- प्रति कलमे, (संख्या २००)	११०५	५०००	६१०५	१५	०	०	०	०	०	०	०	०	११०५	५०००	६१०५	१५
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	ताऱ्या भरणे	०	०	०	०	५०८	१०००	१५०८	४	०	०	०	०	५०८	१०००	१५०८	४
५	खते देणे	६३५	१८४८	२४८३	५	१२७०	३७०५	४९७५	१०	१२७०	५५५३	६८२३	१०	३१७५	१११०६	१४२८१	२५
६	आंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०
७	पीक संरक्षण	८८९	१००	९८९	७	८८९	१००	९८९	७	८८९	१००	९८९	७	२६६७	३००	२९६७	२१
८	पाणी देणे	४०६४	१००	४१६४	३२	४०६४	०	४०६४	३२	३०४८	०	३०४८	२४	१११७६	१००	११२७६	८८
९	इतर सकीर्ण	१२७०	२५०	१५२०	१०	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	२५४०	७५०	३२९०	२०
	एकूण	२९०८३	१०६९८	३९७८१	२२९	९९०६	५०५५	१४९६१	७८	८३८२	५९०३	१४२८५	६६	४७३७१	२१६५६	६९०२७	३७३

परिशिष्ट - ५

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणिके

संख्या प्रति हेक्टर १०० (अंतर १०X १० मिटर)

फळपिकाचे नांव :- चिक्कू कलमे

अ.क्र	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	५०८०	२००	५२८०	४०	०	०	०	०	०	०	०	०	५०८०	२००	५२८०	४०
२	खडबे खोवणे, आकार १X१X१ मी एकूण खडबे १००	५५८८	०	५५८८	४४	०	०	०	०	०	०	०	०	५५८८	०	५५८८	४४
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१	माती व खत मिश्रणाने खडबे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुकडी १० कि.ग्रॅ.म	२५४०	२२००	४७४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२२००	४७४०	२०
२	कलमे लागवड करणे, किंमत रु.४०/- प्रति रोप, संख्या १००	२५४०	४०००	६५४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	४०००	६५४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नाग्या भरणे	०	०	०	०	५०८	६००	१३०८	४	०	०	०	०	५०८	६००	१३०८	४
५	खते वेणे	६३५	१०२०	१६५५	५	२५४०	२०४०	४५८०	२०	२५४०	३०६०	५६००	४९२०	५१०१५	६१२०	११८३५	४५
६	आंतर मशागत करणे	३१७५	०	३१७५	२५	३१७५	०	३१७५	२५	३१७५	०	३१७५	२५	३५२५	०	३५२५	७५
७	पीक संरक्षण	६३५	१००	७३५	५	६३५	१००	७३५	५	६३५	१००	७३५	५	११०५	३००	२२०५	१५
८	पाणी वेणे	१०१६०	१००	१०२६०	८०	१०१६०	०	१०१६०	८०	१०१६०	०	१०१६०	८०	३०४८०	१००	३०५८०	२४०
९	इतर सकिर्ण	१२७०	५००	१७७०	१०	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	२५४०	१०००	३५४०	२०
	एकूण	३६२४३	११२०	४८३६३	३०९	१७६५३	३११०	२०८४३	१३९	१७१४५	३४१०	२०५५५	१३५	७४०४१	१५७३०	८९७६१	५८३

परिशिष्ट - ६
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणाचे
संख्या प्रति हेक्टर २७७ (अंतर ६'x६ मिटर)

फळपिकाचे नांव :- पेरू कलसे

अ.क्र	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
१	जमीन तयार करणे	४३१८	०	४३१८	३४	०	०	०	०	०	०	०	०	४३१८	०	४३१८	३४
२	खड्डे खोदणे, आकार ०.६'x०.६'x०.६' मी	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
३	काटेरी झाडांचे कुपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब)	लागवड व संवर्धन कामे	२५४०	२५८४	५१२४	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२५८४	५१२४	२०
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे- शेणखत १.५ से.टन.रासा., खत- सुपर फॉस्फेट २७७ कि.ग्रॅ., किटकनाशक भुक्ती १३.८५० कि.ग्रॅ.	२५४०	६९२५	९४६५	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	६९२५	९४६५	२०
२	कलसे लागवड करणे, किंमत ३५/- प्रति रोप, संख्या २७७	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	६३५	२२८९	२९२४	५	५०८	९२७५	९८८३	४	२५४०	४५६२	७१०२	२०	२५४०	६८४३	९३८३	२०
५	खते देणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०
६	आंतर मशागत करणे	६३५	१००	७३५	५	६३५	५०	६८५	५	६३५	५०	६८५	५	९९०५	२००	२१०५	१५
७	पीक संरक्षण	४५७२	२००	४७७२	३६	४५७२	०	४५७२	३६	४५७२	०	४५७२	३६	९३७९६	२००	९३९९६	१०८
८	पाणी देणे	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	९९०५	७५०	२६५५	१५
९	इतर सक्रिय	२९८४५	९३५४०	१२३३८५	२३५	९९४३०	६२३७	१७६६७	९०	९०९२२	७९४३	९८०६५	८६	५२९९७	२६९२०	७९९९७	४९९
	एकूण																

परिशिष्ट - ७

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रम प्रति हेक्टरी खर्चाची प्रमाणके.

संख्या प्रति हेक्टरी ७४० (अंतर ४.५ X ३.० मिटर)

फळपिकाचे नांव :- डाळिंब कलमे

अ.क्र	नाम	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	५०८०	०	५०८०	४०	०	०	०	०	०	०	०	०	५०८०	०	५०८०	४०
२	खड्डे खोदणे, जाकार ०.६X०.६X०.६ मी एकूण खड्डे ७४०	६३५०	०	६३५०	५०	०	०	०	०	०	०	०	०	६३५०	०	६३५०	५०
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	६००	८२२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	६००	८२२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे																
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट ७४० कि.ग्रॅ.किटकनाशकाची भुकटी ३७ कि.ग्रॅ.म	२५४०	४८४०	७३८०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	४८४०	७३८०	२०
२	कलमे लागवड करणे, किंमत रु. १०/- प्रति रोप,	२५४०	६०००	८५४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	६०००	८५४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	१२००	१७०८	८	०	०	०	०	५०८	१२००	१७०८	८
५	खते देणे	०	०	०	०	२५४०	८८०	३४२०	२०	२५४०	८८०	३४२०	२०	५०८०	१७६०	६८४०	४०
६	आंतर म्हाणाल करणे	३८१०	१००	३९१०	३०	३८१०	१००	३९१०	३०	३८१०	१००	३९१०	३०	११४३०	२००	११६३०	१०
७	पीक संरक्षण	१२७०	२००	१४७०	१०	१२७०	२००	१४७०	६	१२७०	२००	१४७०	१०	३८१०	६००	४४१०	२६
८	पाणी देणे	४८२६	०	४८२६	३८	४८२६	०	४८२६	३८	४८२६	०	४८२६	३८	१४४७८	०	१४४७८	११४
९	इतर सिकिर्ण	१२७०	१००	१३७०	१०	६३५	५०	६८५	५	६३५	५०	६८५	५	२५४०	२००	२७४०	२०
	एकूण	३५३०६	११८४०	४७१४६	२७८	१३५८९	२४३०	१६०१९	१०७	१३०८९	११३०	१४२११	१०३	६१९७६	१५४००	७७३७६	४८८

परिशिष्ट - ८

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणणे

फळपिकाचे नांव :- संत्रा / मोसंबी / कागदी लिंबू कलसे

संख्या प्रति हेक्टर २७७ (अंतर ६ X ६ मिटर)

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
२	खड्डे खोदणे, आकार ०.६X०.६X०.६ मी एकूण खड्डे २७७	४३१८	०	४३१८	३४	०	०	०	०	०	०	०	०	४३१८	०	४३१८	३४
३	काटरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २७७ कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुकटी १३.८५ कि.ग्रॅ.म	२५४०	२०३०	४५७०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२०३०	४५७०	२०
२	कलसे लागवड करणे, किंमत २५/- प्रति कलम, संख्या २७७	२५४०	६९२५	९४६५	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	६९२५	९४६५	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	१३७५	१८८३	४	०	०	०	०	५०८	१३७५	१८८३	४
५	खते देणे	०	२४४४	२४४४	०	२५४०	४८८८	७४२८	२०	२५४०	७३३२	९८७२	२०	५०८०	१४६६४	१९७४४	४०
६	आंतर सहायत करणे	२५४०	६००	३१४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	६००	८२२०	६०
७	पीक संरक्षण	१२७०	१५०	१४२०	१०	१२७०	१५०	१४२०	१०	१२७०	१५०	१४२०	१०	३८१०	४५०	४२६०	३०
८	पाणी देणे	७६२०	२००	७८२०	६०	७६२०	२००	७८२०	६०	७६२०	२००	७८२०	६०	२२८६०	६००	२३४६०	१८०
९	इतर सकिर्ण	६३५	१२५	७६०	५	६३५	१२५	७६०	५	६३५	१२५	७६०	५	१९०५	३७५	२२८०	१५
	एकूण	३२८९३	१३६७४	४६५६७	२५९	१५११३	६७३८	२१८५१	११९	१४६०५	७८०७	२२४१२	११५	६२६११	२८२१९	९०८३०	४९३

परिशिष्ट - १

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकानिहाय प्रति हेक्टरी खर्चाची प्रमाणिके

फळपिकाचे नांव :- नारळ रोपे बाणवली

संख्या प्रति हेक्टरी १५० (अंतर ८ X ८ मिटर)

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
२	खड्डे खोदणे, आकार १X१X१ मी एकूण खड्डे १५०	८३८२	०	८३८२	६६	०	०	०	०	०	०	०	०	८३८२	०	८३८२	६६
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणाखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट १५० कि.ग्रॅ., क्रिटिकनाशकाची बुकटी १५.० किलो	२५४०	२१००	४६४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२१००	४६४०	२०
२	रोपे लागवड करणे, किंमत रु.३०/- प्रति रोप, संख्या १५०	२५४०	४५००	७०४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	४५००	७०४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांथा भरणे	०	०	०	०	५०८	१००	१४०८	४	०	०	०	०	५०८	१००	१४०८	४
५	खते देणे	२५४०	१५८४	४१२४	२०	२५४०	३१६८	५७०८	२०	२५४०	४७५२	७२९२	२०	५३३४	१५०४	७४८३८	४२
६	आंतर मशागत करणे	२५४०	६००	३१४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	६००	८२२०	६०
७	पीक संरक्षण	६३५	१००	७३५	५	६३५	१००	७३५	५	६३५	१००	७३५	५	११०५	३००	२२०५	१५
८	पाणी देणे	४८२६	१००	४९२६	३८	४८२६	०	४८२६	३८	४८२६	०	४८२६	३८	१४४७८	१००	१४५७८	११४
९	इतर संकिरण	१२७०	२५०	१५२०	१०	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	२५४०	७५०	३२९०	२०
	एकूण	३४४१७	१०४३४	४४८५१	२७१	११६८४	४४१८	१६१०२	१२	१११७६	५१०२	१६२७८	८८	५७२७७	१९९५४	७७२३१	४५१

परिशिष्ट १०

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके
संख्या प्रति हेक्टर १५० (अंतर ८ X ८ मिटर)

फळपिकाचे नांव :- नारळ रोपे टी । डी

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
२	खडडे खोदणे, आकार १ X १ X १ मी एकूण खडडे १५०	८३८२	१०००	९३८२	६६	०	०	०	०	०	०	०	०	८३८२	१०००	९३८२	६६
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	२१००	९७२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	२१००	९७२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे																
१	माती व खत मिश्रणाने खडडे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट १५० कि.ग्रॅ. किटकनाशकाची थुळटी १५.० किलो	२५४०	४६२०	७१६०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	४६२०	७१६०	२०
२	रोपे लागवड करणे, किंमत रु.५०/- प्रति रोप, संख्या १५०	२५४०	७५००	१००४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	७५००	१००४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या																
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	१५००	२००८	४	०	०	०	०	५०८	१५००	२००८	४
५	खते देणे	२५४	१५८४	१८३८	२	२५४०	३१६८	५७०८	२०	२५४०	४७५२	७२९२	२०	५३३४	९५०४	१४८३८	४२
६	आंतर मशागत करणे	२५४०	६००	३१४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	६००	८२२०	६०
७	पीक संरक्षण	६३५	१००	७३५	५	६३५	१००	७३५	५	६३५	१००	७३५	५	१९०५	३००	२२०५	१५
८	पाणी देणे	४८२६	१००	४९२६	३८	४८२६	०	४८२६	३८	४८२६	०	४८२६	३८	१४४७८	१००	१४५७८	११४
९	इतर सिकर्ण	१२७०	५००	१७७०	१०	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	२५४०	१०००	३५४०	२०
	एकूण	३४४१७	१८३०४	५२७२१	२७१	११६८४	५०१८	१६७०२	१२	१११७६	५१०२	१६२७८	८८	५७२७७	२८४२४	८५७०१	४५१

परिशिष्ट - ११

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडिल फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके संख्या प्रति हेक्टर २०० (अंतर ७X७ मिटर)

फळपिकाचे नांव :- बोर रोपे

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
१	जमीन तयार करणे	३१७५	०	३१७५	२५	०	०	०	०	०	०	०	०	३१७५	०	३१७५	२५
२	खडडे खोदणे, आकार ०.६X०.६X०.६ मी एकूण खडडे २००	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
३	काटेरी झाडांचे कुंपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब)	लागवड व संवर्धन कामे	२५४०	३२००	५७४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	३२००	५७४०	२०
१	माती व खत मिश्रणाने खडडे भरणे, शोणखत, २.० टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुकटी १० कि.ग्रॅ.म	२५४०	३२००	५७४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	३२००	५७४०	२०
२	रोपे लागवड करणे, किंमत ९ प्रति रोप संख्या २००	२५४०	१८००	४३४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१८००	४३४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	१२००	१२००	०	०	०	०	०	०	१२००	१२००	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	३६०	८६८	४	०	०	०	०	५०८	३६०	८६८	४
५	खते देणे	२५४	१००२	१२५६	२	१९०५	२००४	३९०९	१५	१९०५	३००६	४९११	१५	४०६४	६०१२	१००७६	३२
६	आंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०
७	पीक संरक्षण	०	०	०	०	६३५	१००	७३५	५	६३५	१००	७३५	५	१२७०	२००	१४७०	१०
८	पाणी देणे	२५४०	१००	२६४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१००	२६४०	२०
९	इतर सक्रिय	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	१९०५	७५०	२६५५	१५
	एकूण	२५६५४	७५५२	३३२०६	२०२	६२२३	३१९४	१०१३७	४९	५७१५	३३५६	९०७१	४५	३७५९२	१४८२२	५२४९४	२९६

परिशिष्ट - १२

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टरी खर्चाची प्रमाणिके संख्या प्रति हेक्टरी ४०० (अंतर ५X ५ मिटर)

फळपिकाचे नांव :- बोर रोपे

अ.क्र.	वाव	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
२	खड्डे खोदणे, आकार ०.६X ०.६X ०.६ मी एकूण खड्डे ४००	६३५०	०	६३५०	५०	०	०	०	०	०	०	०	०	६३५०	०	६३५०	५०
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट ४०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुकटी २० कि.ग्रॅम	२५४०	३२००	५७४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	३२००	५७४०	२०
२	रोपे लागवड करणे, किंमत ९ प्रति रोप, संख्या ४००	२५४०	३६००	६१४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	३६००	६१४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	५०८	१२००	१७०८	४	०	०	०	०	५०८	१२००	१७०८	४
४	नांच्या भरणे	०	०	०	०	५०८	७२०	१२२८	४	०	०	०	०	५०८	७२०	१२२८	४
५	खते देणे	६३५	१००२	१६३७	५	१९०५	२००४	३९०९	१५	१९०५	३००६	४९११	१५	४४४५	६०१२	१०४५७	३५
६	अंतर म्हागात करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०
७	पीक संरक्षण	६३५	५०	६८५	५	६३५	१००	७३५	५	६३५	१००	७३५	५	१९०५	२५०	२१५५	१५
८	पाणी देणे	४५७२	१००	४६७२	३६	०	०	०	०	०	०	०	०	४५७२	१००	४६७२	३६
९	इतर सकिर्ण	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	१९०५	७५०	२६५५	१५
	एकूण	३१८७७	९४०२	४१२७९	२५१	६७३१	४२७४	११००५	५३	५७१५	३३५६	९०७१	४५	४४३२३	१७०३२	६१३५५	३४९

परिशिष्ट - १३

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकांनाहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणणे
संख्या प्रति हेक्टर ४०० (अंतर ५' X ५ मिटर)

फळपिकांचे नांव :- सिताफळ रोपे

अ.क्र.	वाव	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
१	जमीन तयार करणे	६३५०	०	६३५०	५०	०	०	०	०	०	०	०	०	६३५०	०	६३५०	५०
२	खड्डे खोदणे, आकार ०.६X०.६ X ०.६ मी एकूण खड्डे ४००	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
३	काटेरी झाडांचे कुपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब)	लागवड व संवर्धन कामे	२५४०	२२००	४७४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२२००	४७४०	२०
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, ओणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुक्ती २० कि.ग्रॅ.	२५४०	३६००	६१४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	३६००	६१४०	२०
२	रोपे लागवड करणे, किंमत १ प्रति रोप, संख्या ४००	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	तांब्या भरणे	६३५	२५६६	३२०१	५	५०८	७२०	१२२८	४	१९०५	७६९८	९६०३	१५	४४४५	१५३९६	१९८४१	३५
५	खते देणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०
६	आंतर मशागत करणे	६३५	१९०	७८५	५	६३५	१५०	७८५	५	६३५	१५०	७८५	५	१९०५	४५०	२३५५	१५
७	पीक संरक्षण	४५७२	१००	४६७२	३६	४५७२	०	४५७२	३६	४५७२	०	४५७२	३६	१३७१६	१००	१३८१६	१०८
८	पुणी देणे	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	१९०५	७५०	२६५५	१५
९	इतर सिकर्ण	३९८७७	१००६६	४९९४३	२५१	१०७९५	६२५२	१७०४७	८५	१०२८७	८०९८	१८३८५	८९	५२९५९	२४४१६	७७३७५	४१७
	एकूण																

परिशिष्ट - १४

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणिके

संख्या प्रति हेक्टर ४०० (अंतर ५ X ५ मिटर)

फळपिकाचे नांव :- सिताफळ कलमे

अ.क्र	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण							
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन					
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	
अ)	लागवडपूर्व कामे																	
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०	
२	खड्डे खोदणे, आकार ०.६X०.६X०.६ मी एकूण खड्डे ४००	६३५०	०	६३५०	५०	०	०	०	०	०	०	०	०	६३५०	०	६३५०	५०	
३	काटेरी झाडांचे कुण्ण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०	
ब)	लागवड व संवर्धन कामे																	
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुक्टी १० कि.ग्रॅम	२५४०	२२००	४७४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२२००	४७४०	२०	
२	कलमे लागवड करणे, किंमत रु.२५/- प्रति कलम संख्या ४००	२५४०	१००००	१२५४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१००००	१२५४०	२०	
३	झाडांचे रूपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	
४	नाश्या भरणे	०	०	०	०	५०८	२०००	२५०८	४	०	०	०	०	०	५०८	२०००	२५०८	४
५	खते देणे	६३५	२५६६	३२०१	५	११०५	५१३२	७०३७	१५	११०५	७६९८	१६०३	१५	४४४५	१५३९६	१९८४१	३५	
६	आंतर रूपांतर करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०	
७	पीक संरक्षण	६३५	१५०	७८५	५	६३५	१५०	७८५	५	६३५	१५०	७८५	५	११०५	४५०	२३५५	१५	
८	पाणी देणे	४५७२	१००	४६७२	३६	४५७२	०	४५७२	३६	४५७२	०	४५७२	३६	१३७१६	१००	१३८१६	१०८	
९	इतर सकिर्ण	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	११०५	७५०	२६५५	१५	
	एकूण	३१८७७	१६४६६	४८३४३	२५१	१०७९५	७५३२	१८३२७	८५	१०३८७	८०९८	१८३८५	८१	५२९५९	३२०९६	८५०५५	४१७	

परिशिष्ट - १६

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके संख्या प्रति हेक्टर २०० (अंतर ७X७ मिटर)

फळपिकाचे नांव :- आवळा रोपे

अ.क्र	वाव	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण			
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
२	खड्डे खोदणे, आकार ०.६X०.६X०.६ मी एकूण खड्डे २००	३१७५	०	३१७५	२५	०	०	०	०	०	०	०	०	३१७५	०	३१७५	२५
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे	०				०				०							
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शोणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट १०० कि.ग्रॅ. क्लिटेकनाशाकाची भुकटी १० कि.ग्रॅम	२५४०	१८००	४३४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१८००	४३४०	२०
२	रोपे लागवड करणे, किंमत ९ प्रति रोप, संख्या २००	२५४०	१८००	४३४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१८००	४३४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	३६०	८६८	४	४	०	०	०	५०८	३६०	८६८	४
५	खते देणे	०	१८०२	१८०२	२०	२५४०	३६०४	६१४४	२०	२५४०	५४०६	७९४६	२०	५०८०	१०८१२	१५८१२	४०
६	आंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०
७	वीक संरक्षण	०	०	०	०	६३५	६५	७००	५	६३५	६५	७००	५	१२७०	१३०	१४००	१०
८	पाणी देणे	२५४०	१००	२६४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	१००	७७२०	६०
९	इतर संकिर्ण	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	१९०५	७५०	२६५५	१५
	एकूण	२५४००	६९५२	३२३५२	२००	९३९८	४२७९	१३६७७	७४	८८९०	५७२९	१४६११	७०	४३६८८	१६९५२	६०६४०	३४४

परिशिष्ट - १७

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकानिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणे संख्या प्रति हेक्टर २०० (अंतर ७X७ मिटर)

फळपिकाचे नांव :- आवळा कलसे

अ.क्र	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
२	खड्डे खोदणे, आकार ०.६X०.६X०.६ मी. एकूण खड्डे २००	३१७५	०	३१७५	२५	०	०	०	०	०	०	०	०	३१७५	०	३१७५	२५
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१	माती व खत मिश्रणाचे खड्डे भरणे, शोभाखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट १०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुकटी १० कि.ग्रॅ.म	२५४०	१८००	४३४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१८००	४३४०	२०
२	कलसे लागवड करणे, किंमत रु.३० प्रति कलस, संख्या २००	२५४०	६०००	८५४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	६०००	८५४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	१२००	१७०८	४	०	०	०	०	५०८	१२००	१७०८	४
५	खते देणे	०	१८०२	१८०२	०	२५४०	३६०४	६१४४	२०	२५४०	५४०६	७९४६	२०	५०८०	१०८१२	१५८९२	४०
६	आंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०
७	पीक संरक्षण	०	०	०	०	६३५	६५	७००	५	६३५	६५	७००	५	१२७०	१३०	१४००	१०
८	पाणी देणे	२५४०	१००	२६४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	१००	७७२०	६०
९	इतर सक्रिय	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	१९०५	७५०	२६५५	१५
	एकूण	२५४००	१११५२	३६५५२	२००	१३१८	५११९	१४५१७	७४	८८९०	५७२१	१४६११	७०	४३६८८	२१९३२	६५६८०	३४४

परिशिष्ट - १८

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टरी खर्चाची प्रमाणके संख्या प्रति हेक्टरी १०० (अंतर १० १० मिटर)

फळपिकाचे नांव :- विंच, कवठ व जांभुळ रोपे

अ.क्र	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
१	जमीन तयार करणे	५५८८	०	५५८८	४४	०	०	०	०	०	०	०	०	५५८८	०	५५८८	४४
२	खड्डे खोदणे, आकार १ १ १ मी एकूण खड्डे १००	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
३	काटेरी झाडाचे कुंपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब)	लागवड व संवर्धन कामे	२५४०	२२००	४७४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२२००	४७४०	२०
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुक्तटी १० कि.ग्रॅम (लिडेन)	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
२	झाडाचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
३	रोपे लागवड करणे, किंमत १ प्रति रोप, संख्या १००	२५४०	१००	३४४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१००	३४४०	२०
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	१८०	६८८	४	०	०	०	०	५०८	१८०	६८८	४
५	खते देणे	६३५	१२१	१५५६	५	१२७०	१८४२	३११२	१०	११०५	२७६३	४६६८	१५	३८१०	५५२६	१३३६	३०
६	आंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०
७	पीक संरक्षण	०	०	०	०	६५	६५	१३०	५	६३५	६५	७००	५	७००	१३०	८३०	१०
८	पाणी देणे	२५४०	१००	२६४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	१००	७७२०	६०
९	इतर संकिर्ण	६३५	५००	११३५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	११०५	१०००	२१०५	१५
	एकूण	२८४४८	५८२१	३४२६९	२२४	७५५८	२३३७	१८९५	६४	८२५५	३०७८	११३३३	६५	४४२६१	११३३६	५५४९७	३५३

परिशिष्ट - १९

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणे संख्या प्रति हेक्टर १०० (अंतर १० १० मिटर)

फळपिकाचे नांव :- चिंच कलम (विकसीत जाती)

अ.क्र	बाब	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण			
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन
		३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
१	२																
अ)	लागवडपूर्व कामे																
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०									३८१०	२००	४०१०	३०
२	खड्डे खोदणे, आकार १ १ १ मी एकूण खड्डे १००	५५८८	०	५५८८	४४									५५८८	०	५५८८	४४
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०									७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे																
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.५ टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुक्ती १० कि.ग्रॅ.म	२५४०	२२००	४७४०	२०									२५४०	२२००	४७४०	२०
२	कलम लागवड करणे, किंमत रु.३० प्रति कलम संख्या १००	२५४०	३०००	५५४०	२०									२५४०	३०००	५५४०	२०
३	झाडांचे रुपान्तर करणे सामुग्री किंमत संख्या																
४	नांग्या भरणे																
५	खते देणे																
६	आंतर म्हाणत करणे	२५४०	१२१	२६६१	२०									२६६१	१२१	२७८२	२०
७	पिक संरक्षण																
८	पाली देणे	२५४०	१००	२६४०	२०									२६४०	१००	२७४०	२०
९	इतर सक्रिय	६३५	५००	११३५	५									६३५	५००	११३५	५
	एकूण	२७८१३	७९२१	३५७३४	२१९									२७८१३	७९२१	३५७३४	२१९

परिशिष्ट - २०

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके संख्या प्रति हेक्टर २०० (अंतर ७ ७ मिटर)

फळपिकाचे नाव :- कोकम रोपे

अ.क्र	बाब	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण				
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	
		३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	
१	२																	
अ)	लागवडपूर्व कामे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०	
१	जमीन तयार करणे																	
२	खड्डे खोदणे, आकार ०.६ ०.६ ०.६ मी एकूण खड्डे २००	३१७५	०	३१७५	२५	०	०	०	०	०	०	०	३१७५	०	३१७५	२५		
३	काटेरी झाडांचे कुपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०		
ब)	लागवड व संवर्धन कामे	०				०				०				०				
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.०० टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची बुकटी १० कि.ग्रॅम	२५४०	१८००	४३४०	२०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१८००	४३४०	२०		
२	रोपे लागवड करणे, किंमत ९ प्रति रोप, संख्या २००	२५४०	१८००	४३४०	२०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१८००	४३४०	२०		
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	
४	नांग्या भरणे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	
५	खत देणे	०	५०९	५०९	०	५०८	३६०	८६८	४	५०८	३६०	८६८	४	५०८	३६०	८६८	४	
६	आंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	१००२	३५४२	२०	२५४०	१५०३	४०४३	२०	२५४०	३००६	८०८६	४०	
७	पीक संरक्षण	०	५०	५०	०	६३५	५०	६८५	५	६३५	५०	६८५	५	७६२०	०	७६२०	६०	
८	पाणी देणे	२५४०	१००	२६४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	१५०	७७२०	६०	
९	इतर सक्रिय	६३५	०	६३५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	११०५	५००	२४०५	१५	
	एकूण	२५४००	५४५९	३०८५९	२००	१३९८	१६६२	११०६०	७४	१८९०	१८०३	१०६१३	७०	४३६८८	८९१६	५२६०४	३४४	

परिशिष्ट - २१

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणके संख्या प्रति हेक्टर २०० (अंतर ७ ७ मिटर)

फळपिकाचे नाव :- कोकम कलम

अ.क्र	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण								
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन						
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	
अ)	लागवडपूर्व कामे																		
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०	
२	खडडे खोदणे, आकार ०.६ ०.६ ०.६ मी एकूण खडडे २००	३१७५	०	३१७५	२५	०	०	०	०	०	०	०	०	३१७५	०	३१७५	२५		
३	काटेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०		
ब)	लागवड व संवर्धन कामे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	
१	माती व खत मिश्रणाने खडडे भरणे, शेणखत, १.०० टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुळटी १० कि.ग्रॅ.म	२५४०	१८००	४३४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१८००	४३४०	२०		
२	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	
३	कलम लागवड करणे, किंमत रु.१७ प्रति कलम, संख्या २००	२५४०	३४००	५९४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	३४००	५९४०	२०		
४	नांया भरणे	०	०	०	०	५०८	६००	११०८	४	०	०	०	०	५०८	६००	११०८	४		
५	खते देणे	०	५०१	५०१	०	२५४०	१००२	३५४२	२०	२५४०	१५०३	४०४३	२०	५०८०	३००६	८०८६	४०		
६	आंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०		
७	पीक संरक्षण	०	५०	५०	५	६३५	५०	६८५	५	६३५	५०	६८५	५	१२७०	१५०	१४२०	१०		
८	पाणी देणे	२५४०	१००	२६४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	१००	७७२०	६०		
९	इतर संकिरण	६३५	०	६३५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	१९०५	५००	२४०५	१५		
	एकूण	२५४००	७०५१	३२४५१	२००	९३९८	११०२	११३००	७४	८८९०	१८०३	१०६९३	७०	४३६८८	१०७५६	५४४४४	३४४		

परिशिष्ट - २२

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकानिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणिके संख्या प्रति हेक्टर १०० (अंतर १० १० मिटर)

फळपिकाचे नांव :- फणस कलमे

अ.क्र	बाब	वर्ष पहिले				वर्ष दुसरे				वर्ष तिसरे				एकूण			
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन
		३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
१	२																
अ)	लागवडपूर्व कामे	३८१०	२००	४०१०	३०									३८१०	२००	४०१०	३०
१	जमीन तयार करणे																
२	खडडे खोदणे, आकार १ १ १ मी एकूण खडडे १००	५५८८	०	५५८८	४४									५५८८	०	५५८८	४४
३	कोठेरी झाडांचे कुंपण	७६२०	१०००	८६२०	६०									७६२०	१०००	८६२०	६०
ब)	लागवड व संवर्धन कामे																
१	माती व खत मिश्रणाने खडडे भरणे, शेणखत, १.०० टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट १०० कि.ग्रॅ. फिटकनाशकाची बुकटी १०कि.ग्रॅम	२५४०	१४००	३९४०	२०									२५४०	१४००	३९४०	२०
२	कलमे लागवड करणे, किंमत रु.२० प्रति कलमे संख्या १००	२५४०	२०००	४५४०	२०									२५४०	२०००	४५४०	२०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या																
४	नांग्या भरणे					५०८	४००	९०८	४					५०८	४००	९०८	४
५	खते देणे					१९०५	२०२	२१०७	१५	१९०५	३०३	२२०८	१५	३८१०	६०६	४४१६	३०
६	आंतर मशागत करणे					२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०
७	पीक संरक्षण									६३५	५०	६८५	५	१२७०	१००	१३७०	१०
८	पाणी देणे					२५४०	१००	२६४०	२०					२५४०	१००	२६४०	२०
९	इतर सिकिर्ण					६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	१९०५	७५०	२६५५	१५
	एकूण	२७८१३	५०५१	३२८६४	२१९	६२२३	९०२	७१२५	४९	५७१५	६०३	६३१८	४५	३९७५१	६५५६	४६३०७	३१३

परिशिष्ट - २३

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकानिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणिके संख्या प्रति हेक्टर १०० (अंतर १०X१० मिटर)

फळपिकाचे नांव :- फणस रोपे

अ.क्र	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण							
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन					
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
अ)	लागवडपूर्व कामे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०	
१	जमीन तयार करणे	५५८८	०	५५८८	४४	०	०	०	०	०	०	०	०	५५८८	०	५५८८	४४	
२	खड्डे खोदणे, आकार १X१X१ मी एकूण खड्डे १००	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०	
३	काटेरी झाडांचे कुंपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब)	लागवड व संवर्धन कामे																	
१	माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, शेणखत, १.०० टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट २०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुकटी १० कि.ग्रॅम	२५४०	१४००	३९४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१४००	३९४०	२०	
२	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
३	रोपे लागवड करणे, किंमत ९ प्रति रोप, संख्या १००	२५४०	१००	३४४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१००	३४४०	२०	
४	नांग्या भरणे	०	०	०	०	५०८	१८०	६८८	४	०	०	०	०	५०८	१८०	६८८	४	
५	खते देणे	०	१०१	१०१	०	११०५	२०२	२१०७	१५	११०५	३०३	२२०८	१५	३८१०	६०६	४४१६	३०	
६	अंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०	
७	पीक संरक्षण	०	०	०	०	६३५	५०	६८५	५	६३५	५०	६८५	५	१२७०	१००	१३७०	१०	
८	पाणी देणे	२५४०	१००	२६४०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१००	२६४०	२०	
९	इतर सकिर्ण	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	१९०५	७५०	२६५५	१५	
	एकूण	२७८१३	३९५१	३१७६४	२१९	६२२३	६८२	६९०५	४९	५७९५	६०३	६३१८	४५	३९७५१	५२३६	४४९८७	३१३	

परिशिष्ट - २४

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणिके संख्या प्रति हेक्टर ४०० (अंतर ५ X ५ मिटर)

फळपिकाचे नांव :- अंजीर कलमे

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण															
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन													
		३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५												
१	२																									
अ)	लागवड पूर्व कामे																									
१	जमीन तयार करणे	३८१०	२००	४०१०	३०																					
२	खडडे खोदणे, आकार ०.६X०.६X०.६ मी एकूण खडडे ४००	६३५०	०	६३५०	५०																					
३	काटेरी झाडांचे कुरण	७६२०	१०००	८६२०	६०																					
ब)	लागवड व संवर्धन कामे																									
१	माती व खत मिश्रणाने खडडे भरणे, शेणखत, ०.५० टन, रासायनिक खत, सुपर फॉस्फेट ४०० कि.ग्रॅ. किटकनाशकाची भुक्कटी ४० कि.ग्रॅम	२५४०	२८००	५३४०	२०																					
२	कलमे लागवड करणे/किंमत रु२५/- प्रति कलम, संख्या ४००	२५४०	१००००	१२५४०	२०																					
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या																									
४	नांग्या भरणे																									
५	खते देणे	६३५	३७८६	४४२१	५	५०८	२०००	२५०८	४	११०५	७५७२	१४७७	१५	११०५	११३५८	१३२६३	१५	४४४५	२२७१६	२७१६१	३५					
६	आंतर मशागत करणे	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	०	७६२०	६०					
७	पीक संरक्षण	६३५	५०	६८५	५	६३५	५०	६८५	५	६३५	५०	६८५	५	६३५	१००	७३५	५	११०५	२००	२११५	१५					
८	पाणी देणे	४५७२	१००	४६७२	३६	४५७२	०	४५७२	३६	४५७२	०	४५७२	३६	४५७२	०	४५७२	३६	१३७१६	१००	१३८१६	१०८					
९	इतर सकिर्ण	८८९	१२५	१०१४	७	८८९	१२५	१०१४	७	८८९	१२५	१०१४	७	८८९	१२५	१०१४	७	२५४०	३७०	२९१०	२०					
	एकूण	३२१३१	१८०६१	५०१९२	२५३	११०४९	९७४७	२०७९६	८७	१०४१४	११५७८	२१९९२	८२	५३५९४	३९३८६	९२९८०	४२२									

परिशिष्ट - २५

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडित फळवाड लागवड कार्यक्रमा अंतर्गत फळपिकनिहाय प्रति हेक्टर खर्चाची प्रमाणे संख्या प्रति हेक्टर १३७० (अंतर २.७० २.७० मिटर)

फळपिकाचे नांव :- सुपारी

अ.क्र.	बाब	वर्ष पहिले			वर्ष दुसरे			वर्ष तिसरे			एकूण						
		मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन	मजुरी	सामुग्री	एकूण	श्रमिक दिन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८
अ)	लागवडपूर्व कामे	३८१०	२००	४०१०	३०	०	०	०	०	०	०	०	०	३८१०	२००	४०१०	३०
१	जमीन तयार करणे	१६५१०	०	१६५१०	१३०	०	०	०	०	०	०	०	०	१६५१०	०	१६५१०	१३०
२	खडडे खोदणे, आकार १.०।१.०।१.० मि. एकूण खडडे १३७०	७६२०	१०००	८६२०	६०	०	०	०	०	०	०	०	०	७६२०	१०००	८६२०	६०
३	काटेरी झाडांचे कुंपण	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
ब)	लागवड व संवर्धन कामे	२५४०	१९८४	१२५२४	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	१९८४	१२५२४	२०
१	माती व खत मिश्रणाने खडडे भरणे, शेणखत, ७ टन, सिंगल सुपर फॉस्फेट ६८५ कि.ग्रॅ. सिधील परार्थीमॉन ८२.२ किलो	२५४०	२०५५०	२३०९०	२०	०	०	०	०	०	०	०	०	२५४०	२०५५०	२३०९०	२०
२	झाडे लागवड करणसाठी प्रति रौप १.५/- प्रमाणे १३७० झाडे	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
३	झाडांचे रुपांतर करणे सामुग्री किंमत संख्या	०	०	०	०	५०८	४११०	४६१८	४	०	०	०	०	५०८	४११०	४६१८	४
४	नाग्या भरणे	६३५	१२०७०	१२७०५	५	२५४०	१२९४०	१५४८०	२०	२५४०	१३८१०	१६३५०	२०	५७१५	३८८२०	४४५३५	४५
५	खते देणे	२५४०	१०००	३५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	२५४०	०	२५४०	२०	७६२०	१०००	८६२०	६०
६	अंतर मशागत करणे	६३५	२००	८३५	५	६३५	२००	८३५	५	६३५	२००	८३५	५	१९०५	६००	२५०५	१५
७	पीक संरक्षण	४८२६	२००	५०२६	३८	४८२६	०	४८२६	३८	४८२६	०	४८२६	३८	१४४७८	२००	१४६७८	११४
८	पाणी देणे	१२७०	५००	१७७०	१०	६३५	२५०	८८५	५	६३५	२५०	८८५	५	२५४०	१०००	३५४०	२०
९	इतर सर्वेकर्ण	४२९२६	४५७०४	८८६३०	३३८	११६८४	१७५००	२९१८४	९२	१११७६	१४२६०	२५४३६	८८	६५७८६	७७४६४	१४३२५०	५१८
	एकूण																